

सन २०१८-१९ करीता विशेष केंद्रीय सहाय्य
योजनेअंतर्गत प्राप्त निधी (अंतिम हफ्ता)
वितरणास मान्यता व कार्यारंभ आदेश
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय-२०१८/प्र.क्र.६९/का.-१९
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: ०५/११/२०१८

वाचा -

१. जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.F.No.११०१५/०४/२०१८-Grants,
दि.२१/०६/२०१८.
२. जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.F.No.११०१५/०१(१३)/२०१८-TSP,
दि.२९/०६/२०१८ (२ पत्रे)
३. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र.केंद्रीय-२०१८/प्र.क्र.६९/का.१९, दि.१०.०९.२०१८
४. जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.F.No.११०१५/०१(१३)/२०१८-TSP,
दि.२७/०९/२०१८ (२ पत्रे)

प्रस्तावना -

केंद्र शासनास सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरीता विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आले होते. सदर प्रस्तावांच्या अनुषंगाने जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली येथे प्रकल्प मुल्यमापन समितीची (Project Appraisal Committee-PAC) बैठक दि. २३/०५/२०१८ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीच्या वाचा क्र. १ वरील इतिवृत्तान्वये केंद्र शासनाने एकूण रु. ११५०२.१७ लक्ष निधीच्या प्रस्तावांना मान्यता प्रदान केलेली आहे. यापैकी केंद्र शासनाने वाचा क्र. २ वरील पत्रांन्वये पहील्या हफ्त्याच्या स्वरूपात वितरीत केलेला रु.७४५४.७८ लक्ष इतका निधी वाचा क्र.३ वरील शासन निर्णयान्वये आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांना वितरित करण्यात आलेला आहे. आता केंद्र शासनाच्या वाचा क्र.४ वरील पत्रांन्वये प्राप्त रु. ४०४७.३९ लक्ष इतका निधी आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय (Government resolution)-

केंद्र शासनाने सन २०१८-१९ करिता विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या एकूण रु. ११५०२.१७ लक्ष (रु. एकशे पंधरा कोटी दोन लक्ष सतरा हजार रुपये फक्त) इतक्या निधीतुन पुढील

कामांकरीता तालिकेत स्तंभ क्र. ६ मध्ये दर्शविलेल्या निधीच्या मर्यादेत रु.४०४७.३९ लक्ष (चाळीस कोटी सत्तेचाळीस लक्ष एकोणचाळीस हजार रुपये फक्त) खर्च करण्यास व मंजूर योजनांसाठी कार्यारंभ करण्यास याद्वारे शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ. क्र.	योजनेचे नाव	योजनेचे ठिकाण / योजना राबविणारी यंत्रणा (PO/ATC/संस्था)	सन २०१८-१९ करीता मंजूर निधी (रु.लाखात)	वितरीत करण्यात आलेला निधी (रु.लाखात)	वितरीत करण्यात येणारा निधी (रु.लाखात)
1	2	3	4	5	6
1	Setting up Scholarship cells	Youth Dreamers Foundation (YDF) /ATC-Nashik	22.87	14.82	08.05
2	Community based approach to improve health and nutritional status and to reduce mortality rate of tribals of Melghat	MAHAAN / Melghat PO,ITDP-Dharni	100.00	64.81	35.19
3	Special Projects on Health & Nutrition by state through back yard poultry and convergence of schemes	Tribal Commissionerate	201.50	130.60	70.90
4	Livelihood generation through bamboo based enterprises	KONBAC/TRTI	171.00	110.83	60.17
5	Doubling income of tribal farmers through agriculture , horticulture and vegetables in collaboration with BAIF	BAIF/ Nashik,Palghar, Nandurbar district &Commissionerate, Nashik	345.00	223.60	121.40
6	Income generation through Goat Farming, Back yard poultry & Agriculture in collaboration with SRLM/Pradhan.	SRLM/Pradhan 8 districts- Palghar, Thane, Gadchiroli, Yavatmal, Chandrapur, Nanded, Raigad and Nashik district /Commissionerate, Nashik	200.00	129.62	70.38
7	Resource Centre for Micro planning and resource management for livelihoods under PESA &FRA	PESA &FRA area of Maharashtra	260.00	168.51	91.49
8	Mumbai School of Economics and Public Policy- Extension of diploma in CFR	Mumbai university and TRTI	486.50	315.31	171.19

अ. क्र.	योजनेचे नाव	योजनेचे ठिकाण / योजना राबविणारी यंत्रणा (PO/ATC/संस्था)	सन २०१८-१९ करीता मंजूर निधी (रु.लाखात)	वितरीत करण्यात आलेला निधी (रु.लाखात)	वितरीत करण्यात येणारा निधी (रु.लाखात)
1	2	3	4	5	6
9	The Karadi Path- English Teaching Program- Scale up	PO,ITDP- Pen,Ghodegaon, Nashik, Taloda,Rajur, Dhule,Yawal, Kalwan,Dharani, Gadchiroli and Kradi Path	206.11	133.58	72.53
10	Washing Machine(Washer and Dryer) At Govt AS	PO,ITDP,Dhule-10 AS PO,ITDP Yawal-5AS @ 4 lac per AS	60.00	38.89	21.11
11	Centre For Youth Development And Activities, Pune- Grey Water Recycling And Other Activities	Centre For Youth Development and Activities, Pune 5 AS of ITDP Rajur @ 4 lac per AS	20.00	12.96	07.04
12	Gamified Learning Labs In Eklavya Schools (training support & tablets for students; content under CSR)	EDUISFUN 14 EMRS & Commissionerate , Nashik	67.00	43.42	23.58
13	Govt. Dental College,Nagpur and Salam Mumbai anti -Tobacco awareness and treatment	Govt. Dental College, Nagpur and Salam Mumbai,ATC Nagpur All ITDP of ATC Nagpur	120.00	77.77	42.23
14	Water Neutral Ashram schools	Waterfield Technologies PO,ITDP Nandurbar-3 AS/hostel PO,ITDP,Nashik-1AS, Mundegaon	172.00	111.48	60.52

अ. क्र.	योजनेचे नाव	योजनेचे ठिकाण / योजना राबविणारी यंत्रणा (PO/ATC/संस्था)	सन २०१८-१९ करीता मंजूर निधी (रु.लाखात)	वितरीत करण्यात आलेला निधी (रु.लाखात)	वितरीत करण्यात येणारा निधी (रु.लाखात)
1	2	3	4	5	6
15	Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti-Interactive Lectures with demonstration to curb superstitious practices	ITDP Dhule, Nandurbar, Taloda, Yawal,Rajur - 72 AS	5.00	3.24	01.76
16	Model Green Eco sensitive and sustainable ashram/EMRS schools (pilot) * 10 schools (waste , water and energy interventions) over 2 years	See Green Solution 10 AS of ITDP- Jawhar,Dahanu, Shahapur, Ghodegaon	133.96	86.82	47.14
17	TISS - CALEM for Quality Assurance and Resource Mobilization Frameworks for Ashramshalas	TISS - CALEM All AS across Maharashtra	250.00	162.03	87.97
18	Art India (Khula Aasmaan)-Art Training (for 1200 students and 60 teachers at 6 AS)	ITDP Jawhar-3 AS ITDP Dahanu-3 AS	37.50	24.30	13.20
19	Eklavya teacher training for science education	Eklavya Foundation ATC Nashik, Amravati,Nagpur	186.64	120.97	65.67
20	BVG - WIBAK Providing internet connectivity to remote areas by setting up network at AS @15 lacs per school.	BVG/5 AS of ITDP Nandurbar	75.00	48.61	26.39
21	Providing basic Ambulance with AYUSH doctor and ANM for Govt AS (ATC Amravati, Nashik and Nagpur) and EMRS for remote locations	BVG / 301 AS and 8 EMRS of ITDP - Kalwan,Taloda, Dhule, Yawal,Nandurbar, Rajur,Kinwat,Pand harkawada,Dharani, Aheri Kalamanuri,Nagpur , Gadchiroli, Bhamragad	1815.72	1176.81	638.91
22	Training of production of Organic fertilizer to tribal farmers	PO- ITDP Rajur	16.00	10.37	05.63

अ. क्र.	योजनेचे नाव	योजनेचे ठिकाण / योजना राबविणारी यंत्रणा (PO/ATC/संस्था)	सन २०१८-१९ करीता मंजूर निधी (रु.लाखात)	वितरीत करण्यात आलेला निधी (रु.लाखात)	वितरीत करण्यात येणारा निधी (रु.लाखात)
1	2	3	4	5	6
23	Training of making various by products of rice	PO- ITDP Rajur	8.00	5.18	02.82
24	Supplying mini rice mill to SHG groups (with weighing and packaging)	PO- ITDP Ghodegaon	30.00	19.44	10.56
25	Establishment of Moha Processing unit (preparation of Laddu)	PO- ITDP Gadchiroli	6.90	4.47	02.43
26	BMH Transmotion- Innovative movable storage system	BMH Transmotion & Commissionerate	41.20	26.70	14.50
27	Mumbai School of Economics and Public Policy - Sustainable MFP marketing and value addition	Mumbai University and TRTI	235.57	152.68	82.89
28	NORID and Fishcop Fed- Fishery cage, mono, poly culture (Nashik) @ 3 reservoirs	NORID / 3 Reservoirs of Nashik district	118.20	76.61	41.59
29	Muradpur Lift irrigation project for tribal farmer. (ITDP Nagpur)	PO-ITDP Nagpur	500.00	324.06	175.94
30	Financial assistance to tribal Youth for Provide E Rickshaw (ITDP NASHIK)	PO-ITDP Nashik	15.00	9.72	05.28
31	AYUSH - Warli painting clusters	AYUSH & TRTI PO-ITDP Dahanu	212.00	137.40	74.60
32	IIT Bombay- Prof Sandesh Creating Livelihood in Jawhar & Mokhada	IIT Bombay / TRTI PO-ITDP Jawhar	300.00	194.44	105.56
33	Vanmitra Abhiyan for PESA & FRA implementation (PMU)	TRTI	32.50	21.06	11.44
34	Organizing FPOs of 15000 farmers for processing, distribution, branding and retailing	MINDTREE/ TRTI	2440.00	1581.42	858.58
35	Creation of village level plans for CFR (for 200 villages @ 1.78 L per village)	TRTI	356.00	230.73	125.27
36	Implementation of plans under Magnetic Maharashtra for Tribal Tourism, Skill development and others	TRTI & all ATC's	500.00	324.06	175.94
37	Dairy project for women SHGs. (Taloda)	PO-ITDP Taloda	400.00	259.25	140.75

अ. क्र.	योजनेचे नाव	योजनेचे ठिकाण / योजना राबविणारी यंत्रणा (PO/ATC/संस्था)	सन २०१८-१९ करीता मंजूर निधी (रु.लाखात)	वितरीत करण्यात आलेला निधी (रु.लाखात)	वितरीत करण्यात येणारा निधी (रु.लाखात)
1	2	3	4	5	6
38	Quest-Centre for innovation, planning and evaluation (PMU) TRTI Centre at Mumbai	TRTI	1000.00	648.12	351.88
39	Record Room –creation and digitization (Secretariat and 35 field offices)	Secretariat and 35 field offices of TDD	125.00	81.02	43.98
40	Monitoring and Evaluation		230.00	149.07	80.93
	Total		11502.17	7454.78	4047.39

२. उपरोक्त रु.४०४७.३९ लक्ष (चाळीस कोटी सत्तेचाळीस लक्ष एकोणचाळीस हजार रूपये फक्त) खर्च मागणी मागणी क्र. टी-५, २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागसवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण, (०२)(४३) विशेष केंद्रीय सहाय्य अन्वये केंद्रीय सहाय्य (केंद्र योजना), ३१-सहाय्यक अनुदान (वेतनेत्तर) (२२२५ E०४२) यामधील सन २०१८-१९ मध्ये अर्थसंकल्पित असलेल्या निधीतून करण्यात यावा.

३. सदर निधी अर्थसंकल्पिय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आला आहे. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी वितरीत निधीच्या मर्यादेत निधी तातडीने आहरीत करण्याची दक्षता घ्यावी व संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास / प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प /योजना अंमलबजावणी करणारी यंत्रणा यांना वितरित करावा.

४. सन २०१८-१९ या वर्षामधील केंद्र शासनाकडून संदर्भ क्र.१ कडील पत्रान्वये मंजूर योजनांपैकी अ.क्र. २,९,१२ व २१ वरील योजनांची मार्गदर्शक तत्वे शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेली आहेत. अ.क्र.३,४,५,६,७,८,,१७,१९,२६,२७,२८,३१,३२,३३,३४,३६,३८ व३९ वरील योजनांची मार्गदर्शक तत्वे शासन/आयुक्तालय/आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे यांच्या स्तरावरून निर्गमित करण्यात येतील. उर्वरित योजनांसाठी अपर आयुक्त/प्रकल्प अधिकारी यांनी शासन निर्णय दि.२२.१२.२०१७ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार संबंधित संस्थेशी समन्वय साधुन योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित करुन रुपरेषा तयार करणे, लाभार्थी निश्चित करणे,मुल्यमापन व आढावा घेणे इ. बाबींसाठी कार्यपद्धती निश्चित करावी.या योजनांसाठी प्रशासकीय मान्यता/मार्गदर्शक तत्वे निर्गमित करुन योजनांची अंमलबजावणी तातडीने सुरु करण्याची जबाबदारी संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांची राहिल.

५. केंद्र शासनाकडून मंजूर सर्व योजनांचा मासिक प्रगती अहवाल संबंधित अपर आयुक्त/प्रकल्प अधिकारी यांच्याकडून प्राप्त करुन घेवुन दरमहा १० तारखेच्या आत शासनास सादर करणे व कार्यान्वित असलेल्या योजनांसंदर्भात पुढील निधी संबंधितांना वितरित करण्यापुर्वी त्या योजनेचा आर्थिक व भौतिक प्रगती अहवाल

व झालेल्या खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची राहिल.

६. ज्या योजना संबंधित प्रकल्प अधिका-यांच्या कार्यक्षेत्रात राबविल्या जातील त्या योजनांच्या लाभार्थ्यांची यादी व Geo-tagged photographs हे www.stcmis.gov.in/smis या वेबसाईट वर अपलोड करावेत. प्रकल्प राबविल्याबाबतचा आवश्यक दस्ताऐवज संबंधित प्रकल्प अधिका-यांमार्फत ठेवण्यात येवून तो योग्य प्रकारे जतन केला जाईल याची दक्षता संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडून घेण्यात यावी व योजनांची कालबद्ध अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांची राहिल.

७. या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आलेले अनुदान ज्या बाबींसाठी खर्च करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे, त्याच बाबींसाठी खर्च करावे व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी.

८. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४७२/अर्थोपाय, दिनांक ११/१०/२०१८ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८११०५१३०६४९४७२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.रा.राजपूत)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
४. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
५. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
६. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
८. सहसचिव /उपसचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.
१०. अवर सचिव, भारत सरकार, जनजाती कार्य मंत्रालय, शास्त्री भवन, नवी दिल्ली.
११. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१२. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
१३. नियोजन विभाग/वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. अवर सचिव/ कार्यासन अधिकारी, का-६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.